

GE Power India Limited CIN-L74140MH1992PLC068379

Corporate Office: Axis House, Plot No 1-14, Towers 5 & 6, Jaypee Wish Town, Sector 128 Noida Uttar Pradesh - 201301

T +91 0120 5011011 F +91 0120 5011100 www.ge.com/in/ge-power-india-limited

31 May 2021

To, The Manager - Listing **National Stock Exchange of India Ltd.** Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051 To, The Manager - Listing **BSE Ltd.** 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

 $\mathsf{Symbol}: \textbf{GEPIL}$

Scrip Code : 532309

Sub.: Newspaper publication & copy of notice sent to shareholders for transfer of shares to IEPF

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, please find enclosed copies of the following documents in respect of reminder sent to shareholders for transfer of shares to Investor Education and Protection Fund (IEPF) pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time:

1. Specimen of notice sent to the relevant shareholders; and

2. Notice published in Mint, Free press Journal and Navshakti (Marathi)

This is for your information and records.

Thanking you, Yours truly,

For GE Power India Limited

Kamna Tiwari Company Secretary & Compliance Officer



GE Power India Limited Unit No 211-212, 2nd Floor, The Capital, G Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 E-mail: in.investor-relations@ge.com

28 May 2021

Ref: Folio No.: / DPID / Client ID:

Dear Member(s),

Sub.: Unclaimed Dividend and Transfer of Equity Shares of GE Power India Limited to Investor Education and Protection Fund Suspense Account (IEPF) for financial year 2013-14

We draw your kind attention to the dividend warrants stated below issued to you for the Dividend declared by GE Power India Limited ("the **Company**") on 25 July 2014 in respect of the financial year 2013-2014 for shares held by you in the Company.

We find from our records that the said dividend warrant has not been encashed by you. As you may be aware, as per section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act"), any money transferred to the Unpaid Dividend Account of the Company pursuant to this section, which remains unpaid or unclaimed for a period of seven years from the date of such transfer shall be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF") established by the Central Government. The Company has regularly uploaded on its website and also on the website of the Ministry of Corporate Affairs, Government of India, full details of such unpaid or unclaimed dividends before transferring the same to IEPF.

Please note that section 124(6) of the Act requires that all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years shall be transferred to IEPF Demat Account.

In view of the above, you are requested to immediately claim your unpaid/ unclaimed dividend(s) by submitting following documents:

- Enclosed Letter of Undertaking duly filled and signed
- Self-attested copy of Pan Card and Address Proof
- Copy of Cancelled Cheque

to the Company's Registrar and Transfer Agents- KFin Technologies Private Limited or to the Company at the address mentioned below on or before **Tuesday, 31 August 2021**. Subsequently, it will be transferred to the IEPF. Thereafter no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amounts and shares transferred to the IEPF.

Please note that if the unpaid/ unclaimed dividend(s) are not claimed by **Tuesday, 31 August 2021**, the equity shares held by you shall be transferred to IEPF in compliance with the applicable provisions of the Act and the Rules.

Contd...2

As per our records, the following dividends which were paid/remitted to you in the last seven consecutive years are remaining unpaid/unclaimed as on date:

| Financial year end | Date of declaration of dividend | Warrant No. | Amount (Rs.) |
|--------------------|---------------------------------|-------------|--------------|
| Final 2013-2014 | 25/07/2014 | | |
| Final 2014-2015 | 22/07/2015 | | |
| Final 2016-2017 | 31/07/2017 | | |
| Final 2017-2018 | 21/07/2018 | | |
| Final 2018-2019 | 23/07/2019 | | |
| Final 2019-2020 | 10/09/2020 | | |

Number of Equity Shares liable for transfer to IEPF Account:......

Note –

- 1. No dividend was declared by the Company in Financial year 2015-16
- 2. Unpaid Dividends upto Financial Year 2012-13 have already been transferred to IEPF.

In case of any query, please contact the Company/ KFin Technologies Private Limited at:-

| GE Power India Limited | M/s KFin Technologies Private Limited |
|---|---------------------------------------|
| Unit No 211-212, 2nd Floor, The Capital, G Block, | Selenium Tower B, Plot 31-32, |
| Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, | Gachibowli, Financial District, |
| Mumbai – 400051 | Nanakramguda, Hyderabad - 500 032, |
| E-mail: in.investor-relations@ge.com | Toll Free No.: 1800-4258-998 |
| | Email: einward.ris@kfintech.com |

Thanking you. Yours faithfully,

For GE Power India Limited Sd/-Kamna Tiwari Company Secretary Enc: Letter of Undertaking

LETTER OF UNDERTAKING FOR ISSUE OF DUPLICATE DIVIDEND WARRANT(S)

The Board of Directors, GE Power India Limited Unit No 211-212, 2nd Floor, The Capital, G Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051

Sub: Encashment of Unpaid/ Unclaimed Dividend(s)

Folio No./ DP ID / Client Id:

This has reference to your letter dated 28th May 2021. I/We hereby confirm that I/We have not encashed or otherwise dealt in any of the dividend(s) paid by GE Power India Limited for/ from Financial Year 2013-14 (i.e. in last seven years) so as to create any adverse claim upon the dividend amount(s).

In consideration of you issuing to me/us Demand Draft(s)/ Pay Order(s) in lieu of the dividend warrant(s) issued to me/us and remaining unpaid/ unclaimed and which are lost/ misplaced or crediting the dividend amount(s) directly to my bank account (being the First-named Member) as mentioned below, I/We hereby agree and undertake to hold you harmless and to keep you protected from/ against all losses, cost or damages which you may sustain or incur by reason of you issuing Demand Draft(s)/ Pay Order(s) or by the Original Dividend Warrant(s) being, at any time, found and presented for payment by any person(s) claiming to be the holder(s) of the Dividend Warrant(s) or in any way interested therein. I/We further agree and undertake to return to you the original Dividend Warrant(s), should it be found by me/us or come into my/ our possession at any time.

| | Name | Signature |
|--------------------------|------|-----------|
| First Holder : | | |
| Second Holder : | | |
| Third Holder : | | |
| Address of First Holder: | | |
| Email Id: | | |

• Bank Account Details : (for electronic credit of unpaid/ unclaimed dividends and all future dividends

| Name of the Bank and Branch | |
|--|-------------|
| Account Type and Account Number (Saving/ Current/ Cash Credit) | |
| 9 Digit MICR Number (as appearing on the MICR cheque issued by the bank) Please enclose a photocopy of a cheque for verification | |
| 11 Digit IFSC Code | |
| Witness1: | Witness2: |
| Name : | Name : |
| Address : | Address : |
| Signature : | Signature : |

Dated: _____

Note: Please note that the 'Undertaking' will be considered only if the same is complete in all respects.





Delhi, UP set to ease covid curbs as cases fall

Neetu Chandra Sharma neetu.s@livemint.com NEW DELHI

ollowing the fall in covid cases across India, a few states such as Delhi and Uttar Pradesh, have decided to gradually ease lockdown rules nearly a month after strict restrictions were imposed.

On Friday, Delhi chief minister Arvind Kejriwal said the government will initiate the unlocking process in a phased manner, in view of the fall in covid cases in the national capital. "In the past 24 hours, the infection rate has come down to 1.5% and around 1,100 cases have emerged, infection rate and corona cases are declining day by day. Construction activity and factories will start from Monday because the workers have been the most affected due to the lockdown," he said.

"It should not be the case that the people who are saved from coronavirus are struggling due to hunger. We need to maintain a balance where we have to control coronavirus on the one hand and allow as much economic activity as possible on the other hand."

Kejriwal said the lockdown will end on Monday at 5am. The decision was taken after a meeting with the Delhi Disaster Management Authority. "Both construction activity and factories will be opened from Monday for the next one week. An order will be issued on what precautions are to be followed," the CM added.

Similarly, the partial curfew n Uttar Pradesh is also likely to be relaxed from the first week of June. On Wednesday, Gujarat relaxed night curfews by an hour in 36 cities. but did not announce any major change to ockdown rules.

Govt to soon clarify on allowing 100% FDI in BPCL privatization

Move aims to remove scope of confusion as FDI is permitted only up to 49% in PSU refiners

Asit Ranjan Mishra asit.m@livemint.com NEW DELHI

> he ministry of commerce and industry will soon clarify that 100% foreign direct investment (FDI) will be

applicable in the privatization of Bharat Petroleum Corp. Ltd (BPCL), as the government is exiting the company. The move aims to remove any possibility of confusion, as FDI is now permitted only up to 49% in public sector petroleum refiners.

"100% FDI is already permissible in private sector refining. As BPCL is getting privatized by the government, the same should apply to it as well. DPIIT (department for promotion of industry and internal trade) will soon clarify this," a government official said on the condition of anonymity.

The current policy permits up to 49% FDI through the automatic route in petroleum refining PSUs, without any disinvestment or dilution of domestic equity in the existing PSUs However, the policy permits 100% FDI through the automatic route in petroleum refining in the private sector.

"As this is not a policy change and only a clarification, the government can get away with this, though the BPCL privatization process is already on and the deadline for fresh bids is over," an FDI policy expert with a law firm said on the condition of anonymity.

The Centre has approved the sale of its entire 52.98% shareholding in BPCL along with the transfer

of management control to a strategic buyer. Preliminary information memorandum/expression of interest (PIM/EoI) for strategic disinvestment of BPCL was issued on 7 March 2020. The last date for submission of EoI was extended a few times up to 6 November 2020. The transaction has now moved to the second stage with the receipt of



NEWS

File photo of a BPCL refinery in Mumbai. The Centre has approved the sale of its entire 52.98% shareholding in BPCL. REUTERS

multiple EoIs. Petroleum minister Dharmendra

in the private sector

Pradhan in December last year said the Centre has received three preliminary bids for the acquisition of controlling

THE current policy permits 100% FDI via AS BPCL is getting privatized by govt, DPIIT will clarify that the automatic route in petroleum refining

stake in BPCL. Vedanta Group and two American funds, Apollo Global and I Squared Capital, have reportedly submitted EoIs.

The decision to privatize the profitable oil marketer is based on the reasoning that the presence of a private sector player would break the state-con-

trolled oligopoly and benefit consumers, minister of state for finance and corporate affairs Anurag Singh Thakur said in the Lok Sabha in a written reply to a question in March.

STRATEGIC DISINVESTMENT

FOR BPCL privatization, three bidders, including the same policy shall Vedanta, have apply to it as well submitted Eols

THE transaction has now moved to the second stage as deadline for fresh bids is over

Strategic disinvestment of PSUs is being guided by the basic economic principle that the government should exit sectors where competitive markets have come of age and the economic potential of such entities may be better discovered in the hands of a strategic investor because of various factors such

as infusion of capital, technological upgrade and efficient management practices and would thus add to the overall economic growth of the country, Thakur said.

The government's ambitious disinvestment schedule for FY22 may get delayed because of the second wave of the covid-19 pandemic that is ravaging the country, disinvestment secretary Tuhin Kanta Pandev said at the Mint India Investment Summit 2021 last month. Pandey, however, exuded confidence that the ₹1.75 trillion

target is still achievable. With revenues expected to shrink for the second consecutive year in FY22, achieving the disinvestment target will be crucial for the finance ministry.

A query sent to the commerce and industry ministry remained unanswered till the time of going to press.

RBI slaps ₹10 crore fine on HDFC Bank post car loan probe

Gopika Gopakuma

gopika.g@livemint.com MUMBA

he Reserve Bank of India (RBI) on Friday imposed a ₹10 crore fine on private sector lender HDFC Bank Ltd for selling vehicle-tracking devices to its auto loan customers.

RBI said that the decision was taken after an examination of documents pertaining to allegations of improper lending practices in its vehicle-financing operations.

"After considering the bank's reply to the show-cause notice, oral submissions made during the personal hearing and examination of further clarifications/documents fur nished by the bank, RBI came to the conclusion that the aforesaid charge of contravention of provisions of the Act was substantiated and warranted imposition of monetary penalty," it said in

a press release on

On 23 July

2020, Bloomberg

reported that RBI

had sought

details about

HDFC Bank's

probe into the

irregularities in

its vehicle finance division.

The complaint pertained to

the customers of the bank

being forced to purchase a

vehicle tracking device for

about four years ended

December 2019, in a possible

breach of guidelines that pro-

hibit banks from non-financial

businesses. HDFC Bank exec-

utives, including the auto loan

head Ashok Khanna, had

pushed auto loan customers to

buy GPS devices costing

₹18,000-19,500 from 2015 to

Friday

The bank had forcibly sold vehicle-tracking devices to its auto loan customers in

a breach of guidelines

Law Firm and Schall Law Firm-filed class-action suits against the bank on behalf of shareholders.

Last year, RBI had ordered

HDFC Bank to freeze new

December 2019.

digital banking initiatives and

fresh credit card issuances. ми

Aditya Puri, the then man

aging director and chief exec

utive officer of HDFC Bank

told shareholders at the

annual general meeting that

after receiving a whistleblower

complaint, the bank con-

ducted an internal investiga-

tion into the car loan business

and took disciplinary action

against employ-

ees who were

found to have

been involved in

"personal mis-

Followingthis

two US-based law

firms-Rosen

conduct".

Last vear. RBI ordered HDFC Bank to freeze new digital banking initiatives and fresh credit card issuances. The regulator's action was triggered by frequent outages in HDFC Bank's digital services over the last two years. The ban put the bank's digital expansion plans on hold. It had planned several launches under its Digital 2.0 initiative

₹ in Crore

Write-offs weigh on M&M's net in spite of robust Q4 revenues

Malvaban Ghosh malyaban.g@livemint.com NEW DELHI

ahindra and Mahindra




stantially amid a slowing economy, transition to BS-VI norms, production disruption due to a shortage of parts from China and lockdown restrictions

EAST DELHI MUNICIPAL CORPORATION

Disaster Management Centre, Ghazipur, Delhi-96 PRESS NOTICE FOR EO

No.:-EE-E&M/EDMC/ENGG./2021-22/D-37 Dated : 27.05.202* The Executive Engineer (E&M) on behalf of Commissioner, EDMC invites Expression of Interest (EOI) in two stage system i.e Stage :- 1 Documents related to eligibility criteria and Stage :- 2 Financial bid for Name of Work :- (1) Expression of Interest for Empanelment of Agencies for Collection, Transportation, Processing & Disposal of Electronic Waste in EDMC. Head of Account: XL-III-D-IV, Earnest Money : Rs. 2,00,000/-, Tender Cost : Rs. 1,000/-, Time of Completion : 03 Years, Rate shall hold



(M&M), one of India's VI leading vehicle and manufacturers. tractor reported a consolidated net profit of ₹163 crore for the quarter ended March, following its decision to write-off ₹849.5 crore for key long-term investments, especially in foreign subsidiaries. It had reported a loss of ₹3,255 crore in the yearago quarter.

The Mumbai-based vehicle manufacturer's profit before exceptional items stood at ₹1,002 crore compared with just ₹323 crore a year earlier, with tractor sales reporting robust growth in the rural market. Commercial and passenger vehicle sales showed gradual improvement despite supply chain bottlenecks.

Operating revenue rose by 48.11% to ₹13,338 crore on the back of 18% increase in passenger and commercial vehicle sales at 106,333 units, and 58% growth in dispatches of tractors and other farm equipment comprising 93,044 units.

Due to the robust increase in vehicle sales, the company managed to beat a Bloomberg revenue estimate of ₹12,931.7 crore, but net profit was well short of the estimated ₹1,202.2

manindra SALES

M&M reported a consolidated net profit of ₹163 crore for the March quarter.

crore, even before deduction of the impairment.

before interest, tax, depreciation and amortization (Ebitda), during the quarter jumped by 60% to ₹1,960 crore on the

back of a robust increase in the top line and cost-cutting measures adopted by the company. Operating margins, how-

ever, declined by 225 basis points to 14.7% due to higher raw material costs due to the sustained

increase in commodity prices. Growth in the fourth quarter was aided by the low base of the corresponding period of last year, when sales declined sub-

Besides the

imposed in India in the second half of March 2020.

High commodity costs and shortage of components, such as semiconductors, may derail the recovery. Besides, the second wave of covid could hit M&M's business going forward.

kar, executive director, auto and farm sector, M&M, based on dealer feedback, the company is expecting demand for

Operating profit, or earnings

view of the steep decline in covid -19 cases.

second wave, high commodity costs and shortage of components may derail M&M's

R.O. No. 10/DPI/East/2021-22 According to Rajesh Jejuri-

tractors to rebound from June with gradual easing of lockdown measures across states in Website: www.ge.com/in/ge-pow

"In auto, we might have to wait for a month or two before demand comes

back. Our conviction is that we will witness a strong comeback of demand once the economy opens up," said Jejurirecovery kar. "The semi-

> has impacted certain models. The supply side issues are expected to continue with the localized lockdowns. The company's Maharashtrabased plants are coming back to normal levels.

conductor issue

good for : 120 days, The last date of Bid Submission of offline Manual bid is 19/06/2021 up to 01:00 PM. Bidders may download of bid document from EDMC official web site with the following web link https://mcdonline.nic.in/edmcportal/downloadFile/ d-37_eoi_final_(1)-converted_210527032629529.pdf or may collect hard copies of bid document from office of EE(E&M), Ghazipur. The bidders shall have to submit their bids manually in the office of EE (E&M).

Ex. Engineer (E&M)

EDMC's Citizens Helpline No. : 155303

GE Power India Limited

CIN: L74140MH1992PLC068379 Registered Office: Unit No 211-212, 2nd Floor, The Capital G Block, Plot No. C-70, Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai - 400051 | **Tel. No.:** +91 22 45407200

NOTICE

(Compulsory Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund)

NOTICE is hereby given pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules") and other applicable provisions of the Act, if any, that the Company will credit the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven (7) consecutive years to the DEMAT Account of the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF").

In view of inadequate availability of few services like printing, dispatching etc. due to resurgence of COVID-19, the Company has sent reminde letters on the registered email addresses of the shareholders available with the Company and is in the process of dispatching reminder letters to each of the shareholder(s) at their latest available address who have ye not claimed the dividend from the financial year 2013-14 onwards to clain the same on or before Tuesday, 31 August 2021. Further, the list containin the details of such shareholders including their names, folio number or DI ID, Client ID and the number of share(s) due for transfer are available on the website of the Company i.e. www.ge.com/in/ge-power-india-limited Shareholder(s) are requested to verify the details of their share(s) liable to be transferred to the IEPF from the aforesaid list.

In the event, no communication is received from such shareholders by Tuesday, 31 August 2021, the Company will transfer the shares to the DEMAT Account of IEPF in compliance with the Rules. The concerned shareholder(s), holding shares in physical form and whose shares are liable to be transferred may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) held by them for the purpose of transfer of transfer of the purpose of the purpose of transfer of the purpose of the purpose of the purpose of the purpose of transfer of the purpose of transfer of the purpose of transfer of the purpose of the purpose of transfer of transfer of the purpose of transfer of transfer of the purpose of transfer of the purpose of transfer of shares to DEMAT Account of IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Shareholder(s) may further note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the Duplicate Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical shares to IEPF.

Shareholder(s) can claim back from the IEPF Authority the share(s) so transferred as well as unclaimed dividends and corporate benefits accruing on such shares, if any, by following the prescribed procedure in the Rules. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules.

In case shareholder(s) have any query on the subject matter and the Rules they may contact KFin Technologies Private Limited, Company's Registrars & Share Transfer Agent at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financia District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 at 040 67162222 or write a email at einward.ris@kfintech.com

For GE Power India Limited

Kamna Tiwar

Company Secretary

Date: 28 May 2021

Place: Noida



STANDALONE FINANCIAL HIGHLIGHTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2021

| (| | | | | |
|---|---------------|------------|------------|------------|--|
| HIGHLIGHTS | QUARTER ENDED | | YEAR ENDED | | |
| moneionits | 31.03.2021 | 31.03.2020 | 31.03.2021 | 31.03.2020 | |
| Net Sales | 1676.54 | 898.16 | 4705.30 | 3816.59 | |
| EBITDA | 190.90 | 84.12 | 561.49 | 291.49 | |
| Cash Profit before Tax | 188.80 | 81.82 | 555.72 | 282.13 | |
| Profit Before Tax | 165.20 | 57.05 | 452.47 | 181.35 | |
| Profit After Tax | 118.42 | 54.45 | 338.14 | 145.84 | |
| Cash Profit After Tax | 142.02 | 79.22 | 441.39 | 246.62 | |
| EPS - in ₹ per share | 5.16 | 2.37 | 14.74 | 6.36 | |
| (F.V. ₹ 1/-) | | | | | |
| Regd. Office : "AMBUJA TOWER", Opp. Sindhu Bhava, Sindhu Bhavan Road, | | | | | |
| Bodakdev, P.O. Thaltej, Ahmedabad - 380 059. Ph. : +91 79 61556677, Fax : +91 79 61556678, Email : <u>info@ambujagroup.com</u> Website : <u>www.ambujagroup.com</u> CIN : L15140GJ1991PLC016151 | | | | | |
| This is not a statutory release. For detailed statutory results, please visit www.ambujagroup.com | | | | | |



New Okhla Industrial Development Authority

Administrative Building, Sector-6, Noida-201 301 (U.P.) Website : www.noidaauthorityonline.com

E-TENDER NOTICE

E-Tenders are invited from eligible contractors/firms for the following jobs against which bids can be uploaded and same shall be opened/downloaded as per schedule mentioned. The details and conditions of all tenders are available on Noida Authority's official website www.noidaauthorityonline.com & https://etender.up.nic.in. Please ensure to see these vebsite for any changes/amendments & corrigendum et

| | | - | | |
|---|------------------------------|--|-------------|--|
| S. No. | Job No. | Name of Work | Amount (₹) | |
| 1 | 04/SPE/PE(PH-01)/ 2021-22 | Supply of Labour and Machinery for Cleaning & Desilting of drain of Various Location in PH-I | 10014247.13 | |
| | | Area, Zone-I, Noida. | | |
| 2 | 05/SPE/PE(PH-01)/ 2021-22 | Supply of Labour and Machinery for Cleaning & Desilting of drain of Various Location in PH-I Area, Zone-II, Noida. | 10012277.13 | |
| 3 | 07/SPE/PE(PH-01)/ 2021-22 | Supply of Labour and Machinery for Cleaning & Desilting of drain of Various Location in PH-I Area, Zone-IV, Noida. | 11386302.00 | |
| 4 | 08/SPE/PE(PH-01)/ 2021-22 | Supply of Labour and Machinery for Cleaning & Desilting of drain of Various Location in PH-I Area, Zone-V, Noida. | 9819675.32 | |
| The above tenders can be uploaded by dated 07.06.2021 upto 5.00 PM. Pre-Qualification shall | | | | |

be opened/downloaded on dated 08.06.2021 at 11.00 AM. C Michro Office: Sector-39, Noida

| S.C. Wilshra |
|-------------------------|
| Sr. Project Engineer |
| (Public Health), Noida. |
| |

CLEAN, GREEN, SAFE & SECURE NOIDA

Int'l flight ban now till 30 June

Rhik Kundu rhik.k@livemint.com NEW DELH

he ban on international commercial flights has been extended till 30 June, the Directorate General of Civil Aviation (DGCA) said on Friday. The ban, imposed in March 2020, was to end on 31 May.

Dedicated cargo flights and flights under bilateral air bub-

during the pandemic.

Canada, Ethiopia, France, Ger-

Despite the bubble.

will continue to operate.

many, Iraq and Japan.

countries in April banned or

A bilateral air bubble is a mechanism to resume flights between India and other nations with preconditions

India currently has such arrangements with 28 countries, including Afghanistan, Bahrain, Bangladesh, Bhutan,

imposed restrictions on flights from and to India due to the recent surge in covid-19 infec-

tions in the country. They include Australia, Bangladesh, Canada, France, Germany, Hong Kong, Indonesia, Iran, Italy, Kuwait, New Zealand,

Oman, Saudi Arabia, Singapore, and UAE. However, some of these countries have since lifted

such travel restrictions

ble pacts with select countries

10

Mi

contact

28th May, 202 Mumbai

Department

e-tender No.: Subject

Section

Bid Start Bid End

Portal :

Jonyboard

CIN No:- U20200MH1956PLC009899 Registered Office: 501, Reva Chambers, 31 Sir V. Thackersey Marg, imbai- 400 020, India. Tel: +91-22-22078531-34, Fax: +91-22-22069533 Email:- investor@jollyboard.com, website: www.jollyboard.com



MAHARASHTRA STATE POWER GENERATION MPANY LIMITED INVITES APPLICATIONS FOR THE

OPEN

01

ores/E/18/202

Due date

GE

Act. 201

ars to the DEMAT Ac

5-JUI

FOLLOWING POST ON CONTRACT BASIS.

Post Name

Consultant (Civil)

Last date for submission of application is 19/06/2021.

Descript

NOTICE

olv of Stores - No.GOC/S

Post Code

HR01

MH1989muse IS, CTS No. 469-A, Op Imbur (East), Mumbai 5000; Fax: + 91 22 25: Co.in; Website: www Chemburkar Marg, Chembu

sfer of Equity Shares of the Company to the Investor Ed Protection Fund (IEPF) Authority

ublished pursuant to the tt") read with Investor Ed Transfer and Refund Bul provisions Sect ucation and Pro es, 2016, as am on 124 of Co

les inter-alia pro paid or claim been paid or claimed by the shareholders for seven consecutive years stor Education & Protection Fund Authority ("IEPF Authority"). Int to the provisions of the IEPF Rules, the Company has sent in incitation to those shareholders whose shares are liable to be transferre ncial year 2020-21 under the IEPF Ru the action(s). The Common here is a es, at their available a rity during fir and shares due for the trans s concerned may re as liable to be transl to the web-lin ed to IEPE Au

ers may note that both the ority including all benefits IFPF Auth ders may note that if no cation is received by the C out in the IEPF Authority by way of corporate acti e IEPF Rules. Please note that no inclaimed dividend and equity shan in the above matter / claimin respect or unclaimed onvidend and equity shares transferrer vification on the above matter / claiming unpaid / lease contact the Company's Registrar and Transfer me India Private Limited, C-101, 247 Park, LBS. Marg, Vikt 083, Tel No.: (022) 49186270, e-mail : iepf.shares@linkli

Place : Mumbai Date : May 28, 2021



Vikas Vasant Khaire, Flat No. D-08, Ground Floor, Sun Shine CHSL LTD, Saiba ar Navnbar Road, Bhayandar (East) Bhayander, Maharashtra -401105 chani Branch

r/s, roletter dated 09/02/2018 to of sanction. Pursuant to the credit facilities after pro-event outstanding in vario 18 c s of sanction. Pursuant to the abc he credit facilities after providing a sent outstanding in various loar created for such liability are as un rity for the ling se

| Nature and type of facility | Limit (Rs.) In lakhs | Interest | (inclusive of interest | Security agreement with brief description securities (please mention the details of secur agreements and details of mortgaged proper including total area and boundaries) |
|-----------------------------------|----------------------------|----------|------------------------|---|
| Term Loan (Housing) | 12.00 | 8.00% | Rs. 12,12,781.55 | Flat No. 101, First Floor, 'B' wing, 'Kusu Kunj Complex', Old Satpati Road, Pit Factory, Palghar(west), Maharasht Pin-401404 on the piece of land beair of ut No. 208 Part, Jying in the revenu village -Dhansar, in the registratic district and sub-district of Palghar. Built up area - 42.78 Sq. Mtrs. |
| 2. In the t | erm loa | n aaree | ment dated 09.02 | 2018 you have acknowledged vo |

he term loan agreement dated 09.02.2018 iility to the Bank to the tune of Rs. 12,00,000/-lude further drawings and interest unto 31 12

- have also d on 31.12.20 classifie Bank of
- 3construct. , and call up even Hurro. within 60 days fro
- on 13 of the said Act in te iich yo ra 1 ab
- u, at any

| PUBLIC NOTICE |
|--|
| NOTICE is hereby given to the public at large that we are investigating the title o STATE BANK OF INDIA EMPLOYEES MANDAPESHWAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED. havino its Resistered Office at Kalantaru. 472 |
| Sordar Vallabbbhai Patel Road, Borivali (West), Mumbai – 400 103, (said Society) in respect of the property more particularly described in the First Schedule hereunde |
| written. There are 32 members of the Society list whereof is set-out in the Second Schedule hereunder written. Our clients 'M/s. Modispaces Real Estate Private Limited have been appointed as developers to develop the property more particularh |
| described in the First Schedule hereunder written and are in process of entering into development agreement with the said Society. |
| Any person having any claim of any nature whatsoever in the said Property and/or any flat of the member/s by way of sale, exchange, inheritance, family arrangement, gift arreement, contract. mortoace (equitable or otherwise). maintenance, bequest |
| possession, partnership, joint venture, development rights, lease, tenance, beduest possession, partnership, joint venture, development rights, lease, tenancy rights leave and license trust lien, easement attachment lissendens charge pledee |

supporting documentary evident No. 141, S.V. Road, Opp. Khar Pol ays from the date of publication of the property more par from the said Society v will proceed icularly des ithout refe

y. THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO: (Description of the said Property)

y No.167,com neasuring 2054.15co ereabouts as per bai City and iereon kn (Description of the said 1 ece and parcel of land bearing Su 1406/1 to 1406/8 of village Eksar adme admeasuring 1924.2 sq.mtrs or therea the Registration District of Mumbai ogether with the building standing there d Sub-District prefere with the building standing thermonian own as "Kalpatanu" co Bi wings comprising of ground and 3(three)upper floors consisti situate, lying and being at 472, Sandar Vallabibhai Patel Road, bai-400 103, and the Ploit sounded as follows: On or towards No B-18.B-2; On or towards South: CTS No.1405; On or towards Wi 1349; On or towards EastS-XIP Road (Mandapeshwar). THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO: (List of the Members)



Registered Office: 501, Reva Chambers, 31 Siv. / Thackarsey Marg. Mumbai-400 020, India, Tet-49-22 2207531-34, Rev. Phi-72-220853 Email--investor@jallyboard.com, website: www.jallyboard.com NOTICE Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPP) Background: This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 rad with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund, Rhuise, 2016 as amended (The Rhules). The Rhules, inter alia, contain provisions for transfer of share(s), (in respect of which dividen(s) has not been paid or claimed by the shareholder(s) for seven consecutive years or more), to IEPF established by the Central Government. The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose dividend(s) remain unclaimed and whose share(s) are laider to be transferred to IEPF under the Rules. The shareholders are advised to c) fairmed by 14th June, 2021, those equity share(s) in respect of which the dividend (s) remain unclaimed, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and hose transferred. Inder (s) even to the tain case the divident(s) are transferred. n respect of the said sh lodge such claim with at its registered office at tal CHS Ltd. within 14 For more details please visit under "career" section on Maharashtra State Power Generation Company Limiter website www.mahagenco.in 14 di the publi ty will pro ficate to th n. Secretary. n Shakuntal CO-Op.Hsg. tiety Ltd. SOUTHERN RAILWAY Secretar MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT CENTRAL WORKSHOPS, PONMALAI, TRICHY – 620 004 PUBLIC NOTICE Date: 29/05/202 DTICE is hereby given to the ge at large that Mr. Kiritkumar Ra was the owner in respect of t Tender No the Bye-law NOTICE 671954700 shall lie against the Company in respect of the equity share(s) so transferred. Mode of transfer of equity share (s) to IEPF. 1. Where shares are held in Physical form: The Company will issue douplicate share certificate (s) and transfer the said shares to IEPF. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate (s) which stands registered in the name of the shareholder will be deemed to be cancelled. 2. Where shares are held in Aphysical in struc-ture shares are held in demattorm: The Company will give appropriate instructions in the form of Corporate Action to the Depositories such that the Depositories are able to transfer the said shares to the demat account of the IEPF Authority. Attention of the shareholders is drawn to the fact that both, the unclaimed dividend(s) and the equity share(s) transferred to the IEPF can be claimed by them by making an application electronically (cmai IEPF-S) has physical doory using decuments specified in Form IEPF-S) has physical doorgunest. The Rules and the application of rule [cvin IEFF-S] has prescribed by the McA for claiming the share (c) dividend(s) are available on the website of MCA at www.jeft govin. aggregating e Nos.131 t on 1" July, 20 Follow us on : 💓 twitter.com/GMSRailway **GE Power India Limited** GE Power India Limitee CINI: 74140/H1992PLC068379 Registered Office: Unit No 211-212, 2nd Floor, The Capital G Block, Plot No. C-70, Bandra Kurta Complex, Bandra East Mumbai - 400051 **Tel. No.:** +91 22 45407200 Website: www.ge.com/in/ge-power-india-limited alled "the Purchase Other Part. Ir, the said Mr. Kiritk NOTICE (Compulsory Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund) (OTIC I: herebygiven pursuant to Section 124 of the Companies Act, 201 (The Act) read with Investor Education and Protection Fund Authori Accounting, Audi, Transfer and Refund), Rules, 2016 as amended from tim ciety Ltd., being situated a and Ghanekar Marg, Vile Park Ibai 400057, along with ' Puzzle Car Parking Spac J25, to Mrs. Indira Ashwi Ir. Kewal Ashwin Sangoi, vide Int for Sale dated 28/03/2021 ed with the Joint Sult Recent ed for s any queries on the above matter, shareholders are requested to -Registrars and Transfer Agents:-Link Intime India Pvt Ltd C-101, 247 Park, LBS Marg, Vikroli West, Mumbai- 400083. Tel: -022-49186270, Fax:-022-49186060 Tel: -022-4914627104 . 10i & N Indira Ashwin San 11.00 A. M. to 6.00 P. M om the le Kiri#f expiry of its p E-mail:-mt.helpdesk@linktime.co.in The Shree Ahimsadham Co. On H sinn Society I tr it and/ or ct of the bel For JOLLY BOARD LIMITED Arvind Jolly Chairman & Managing Director Place : Mumbai Dated : 29.05.202 s in support of the claim to and a of the Advocate, Mr. Dipesh J Office No.112-A, 1 "floor ket CHSL, Monghibai Road East, Mumbai 400057, within a 14 days from the date o hereof, failing which all such the title backfor advice interest BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA e Parle East No. Dy. Ch. E./M&E/1149/WS dated. 27.05.2021 ing v e-TENDER NOTICE The Municipal Commissioner of Greater Mumbai invites online e-Tenders for thefollowing works on "Item Rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under Tenders section. ernotice. SCHEDULE OF THE PROPERTY 5th floor, in th ousing Society Ltd Veer Makaran MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI Ch.Engg.(M&E) ng lying and situ 516 of Town Planni Ch.Engg.(M&E) Dy.Ch.Engg.(M&E)W.S. 1) 7100210494 2) 7100210506 1) Supply, Installation, Testing and Commissioning of manifold with Vapouriser, Skid and allied works for Dariasar (East), Mumbai. 2) Supply, Installation, Testing and Commissioning of manifold with Vapouriser, Skid and allied works for Dura Cylinder at Kandarpada Jumbo Covid Center, Dahisar (West), Mumbai. District and Sub Di (DIPESH J. SANCHALA) Advocate Place: Noida Date: 28 May 2021 TATA Date- 29.05.2021 Time- 11.00 am Date- 31.05.2021 Time- 16.00 pm E. Auction Sr

Date 31:03:2021 Time 16 Http://portal.mcgm.gov.in E.E. (M&E) W.S.-I Shri P.C. Ayare 22-29677586 022-29677905 eews01.mc@mcgm.gov.in Portal : Contact Person: a) Name : b) Contact No.(Office): C) Telephone No.: d) e-mail Address: The intending tenderers shall visit the Mu http://portal.mcgm.gov.in/ for further details of the tender Municipal website

The tender documents will not be issued or received by post/courier

PRO/402/ADV/2021-22 Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

Mumbai May 28, 2021

Shoppers Stop

Shoppers Stop Limited

Registered Office: Umang Tower, 5th Floor, Mindspace, Off. Link Road, Malad (West), Mumbai - 400 064. Tel: 022- 4249 7000 E-mail: investor@shoppersstop.com, Websitie: www.shoppersstop.com, CIN: L51900MH1997PLC106798

NOTICE

Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority The Shareholders of the Company are hereby informed that pursuant to applicable provisions of the Companies Act. 2013 (The Act') read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (The Rules"), the Final dividend declared for the financial year 2013-14, which has remained unpaid / unclaimed for a period of seven consecutive years and the equity shares underlying such dividend, both are due to be transferred to IEPF Authority on August 30, 2021, in accordance with the Act and the procedure set out in the Rules.

on August 30, 2021, in accordance with the Act and the procedure set out in the Rules. Considering the current situation on account of COVID-10 pandemic, as and when practical, the Company will send individual communication to the concerned shareholders at their registered address whose equity shares are liable to be transferred to IEPF Authority, advissing them to take appropriate action(s) in respect of ungaid / unclaimed dividend(s). The compilere details of the concerned shareholders including their name, folio number or DP ID-Client ID, whose equity shares are due for transfer to IEPF Authority, as mentioned above, are made available on the Company's corporate website at https://corporate.shoppersisto.com/Investors/UncliamedDividendN.aspx. The concerned shareholders are requested to verify their details of the equity shares liable to be transferred to the IEPF Authority. In the event, the Company does not receive valid claim from the concerned shareholders) are requirements under the Act read with the Rules, shall transfer the said dividend and underlying equity shares to IEPF Authority, may mith a view to adhering to the compliance requirements under the Act read with the Rules, shall transfer the sape the Rules, no. Please note as per the Rules, no.

Please note as per the Rules, no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and underlying equity harres transferred to IEPF Authority. The Shareholders may note that both the unclaimed dividen(s) and the equity share(s) transferred to the IEPF Authority including all benefits accruing such equity shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure laid down under the Rules.

Irrom LEP Authority alter tolowing the processore and own hunder the Rules. In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agents viz. Mis. KFin Technologies Pvt. Ltd. ("KFin") (Erstwhite Karvy, Frintech Pvt. Ltd.). Selenium Tower B, Piot No. 31-32, Finanaial District, Nanakramguda, Serilingampality Mandal, Hyderabad - 500 032, Toll Free No.: 18003454001, E-mail:einward. Tisg&MinterL.com. Dislajir.eddg/@MinterL.com.

For Shoppers Stop Limited Sd/

Ex. Engg (M. &. E.) W.S.-I (i/c)

-Sov Vijay Kumar Gupta Head Legal, CS & Compliance Officer

ta M. Ga

No 1A. of New Co nos Commercial Premis iety Ltd., 3" Road, Khar (West has be 052, as same

8

d to th

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. SALE NO SALE NO SALE NO SALE NO SALE NO

due of a id 15.06.2021 at E

Name of Obliger(s) / Legal Heir(s)/ Legal An Respresentative(s) Del ts. 1,05,24,807 29.10.2018 Rs. 91,47,600/-MR. SAPTARSHI KAMALAKANTA GHOSH Rs. 9,14,760/-931¹ URARI K PANDEY (Bor Rs. 2,99.880/ Rs. 29.98.800/-

Area H-R-P Sr. No. Survey No. Hissa No. Area H-R-P

Sd/- Mr. Arijit Bhatt, Authorized Offi Tata Capital Housing Finance Ltd

Place: - Mumbai Date - 29.05.2021

Rs 30,87,295/-15.05.2019 1019 Th

0.78-7

) 67162222 d Kamna Tiwari Company Secretary



shares are be issuing

vrite a For GE Power India Limite





२ नव®शक्ति।मुंबई, शनिवार,, मे २९, २०२१

PUBLIC NOTICE

मिळकतीची मालक श्री. रेमन अंतोन नून यांच्याकडून आमचे अशीलानी खरेदी करण्याचे ठरविले आहे तरी सदर

मिळकतीवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, गहाण, विक्री, वहिवाट,

बोजा, असा दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४

दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, फाटक रोड, वेंकटेश पार्क, भाईंदर प.

तालुका जिल्हा ठाणे ४०१ १०१ य पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही

प्रकारचा हक्क. अधिकार, हितसंबंध.

दावा नाही आणि असल्यास तो सोडून

दिला आहे, असे समजून खरेदीच

जाहीर सूचना

जाहीर सूचना श्रीम. मावसी वे. तैन हे रॉक गार्डन को-ऑप हार्कसिग सोसायदी लि., त्लॉट क. एफ (६३, जु तिंक रॉड, ओवेरॉय कॉप्लेस्सेस, सरॉसा, अंधेरी (१),. मुंबई - ४०० ०९३ चे सभावट आहेत, सरर सांसायटीच्या झारतींगाओ प्लंटे क्र. ७०२ चे पारक आहोत. ज्यांचे ७००.८ २२२ रोज कोफारेत इच्छाप्लविशय निधन झाले. श्री. धनपतराज जे जैन, मयत व्यक्तीचा मुस्ला यांनी सोसायटीच्या मयत हस्तालाफाकरीता अर्ज केला आहे. त्यांनी कायदेशीर वारसांच्या दरम्यान कार्यानिक सांसाय, ने दर्शाकृत सोट्या दिव्याचा विशेष

हस्तावरणकराता जज करता जाह. त्याना कावदेशीर वारसांच्या दरम्यान कार्यान्वित संसायटी नोरंदामिकृत सोडून दिल्याचा विरोख संसादर केला आहे. सोसायटी याद्वारे स्ट संसायटीच्या मयत सभासदाचे सदर शेअर्सचे हस्तांतर करण्याकरीता वारस किंवा इतर हक्कदार

हरतांत सञ्च्याकरीता वासा किंवा इतर हकता यांच्याकडूव सदर सुचना प्रकाशनापासु १५ दिसांच्या आत तांच्या द्राव्यांच्या पुख्यधं को दत्तावेब आणि पुरावांच्या प्रतिक्ष हत् केंद्रेत दावे प्राप्त झाल्यास सोसावटी सोसावटीच्या उप-विधोनुसार दिलेवा मानी स्वदाहरा कप्रण्यास आणि दिलेव्या नावे हस्तात कण्यास मुक्त असेल. सन्मा, सचिव

स मुक्त असेल. सन्मा. सचिव च्या वतीने आणि करीता ॉक गार्डन को - ऑप. हाऊ. सोसा. लि., नोंद. क्र. बीओएम/ इंख्ल्यू - के (डंख्ल्यू / एचएसजी/टीसी -७८०सन १९९२ / अ प्लॉट क्र. एफ/६३, न्यू लिंक रोड, ओबेरॉय कॉम्प्लेक्स, बसॉज, ओबेरॉय कॉम्प्लेक्स, बसॉज,

अंधेरी (प), मुंबई- ४०० ०५३

आहे. दिनांक २७.०१.२०२० रोजीच्या सूचनेची प्र ग्वालील नमद सोसायटीच्या ईमेल आयडीव

ादाक २७.०१.२०२० राजीच्या युवचेनी या खालील नपुर सांसारटीच्या सेंगल आयवील विगंती पाठविल्यावर इच्छुक एक्सीडना झेल कार्यालया तुपर उलस्का आहे. एकसीड साइंटवर प्रत्यक्ष निश्चित्र आणि कामाची व्याप्ती आणि आवाका निश्चित्र करण्यासाठी र.१.०.५.२०२१ यांद्व २.७.९.२०२१ यांवे स. १० ते सार्व. ५ दरप्यान क्रिस्टल प्लाझा इम्प्रालीला पेट देव कहतात.

माः-१९. ०५. २०२१ पासू-१० ते सायं- ५ दरम्यान क्रिस्ट.. इमारतीला भेट देषु शकतात. ख्युक एवस्वीच ०.०.६. २०११ रोजी सायं. वा. किंवा पूर्वी सोसायटीच्या कार्यालयात प्रत प्राप्तात त्यांची मोहारेवंद निविदा प्राप्त "क्यतात. सोसायटीने कोणवेही कारण न "क्यारायाचा हक राखून ठे

आहे. क्रिस्टल एलाझा प्रिमायसेस को - ऑपरेटिक सोसायटी लि. ३ रा मजला, ए विंग, क्रिस्टल प्लाझा, इन्सिटी गॉल सामेर, जूरिल कोड, अंधेरी (परिषम), मुंबर्स - ४०००५३, इंमेल : office@crystalptaza.in फोन : ०३२-१२७३३३४८/८११८८४२२७ ठिकाण : मुंबई दिनांक : ११,०५,२०२१

गणः मुंबई

दिनांक: २६.०५.२०२१

सही/ श्री. केनेट आर. गऱ्या

दिनांक : २८ मे, २०२१

खरेदीदाराचे वकील

व्यवहार पूर्ण केला जाईल.



ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला

स्ततः चोकजी करण्याचे किंवा तत्रांची सत्ता प्रेष्याबाव वावकां मुचवण्यांत रते. णा वर्तमपत्रा प्रवस्ति प्रातेश्वरिक किंता अधिकृत वेबसाईटस ई पेपर मध्ये अपतोड केतेल्या कोमत्याही वाहिरातीमधील कोमत्याही वाखार्थता दियाया त्यामपील दाव्यांसिटी भारतात किंवा परदेशातील कोमत्याही दिवाणे किंवा फोदशाती विधी वाधारित् स्त्रिंग्यत्याधिकण्या तत्राफिता मुद्ध-स्वारक, संपादक आणि प्रेपास्टर यांना वाहिरावदापिय असेला न्यामध्ये वरशातिनी कोमतीह पूर्मिका असलार नाही.

CHANGE OF NAME

NOTE ct the full copy o submission in pa of N

I HAVE CHANGED MY NAME FROM KHYATI DIPAK GANDHI TO KHYATI VIRAL BHUTA AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: CL-50132 I HAVE CHANGED MY NAME FROM MOMINIFIEKHAR AHD ISHTIYAQ AHMAD ISHTIYAQUE AHMED AS PER AFIDAVIT. ISHTIYAQUE AHMED AS PER AFIDAVIT.

HAVE CHANGED MY NAME OMIN ISHTIYAQ AHMAD I AMMAD TO ANSARI ISHTIYAQUE AHMAD AHMAD TO ANSARI ISHTIYAQUE AHMAD NAZEER AHMAD AS PER AFFIDAVIT. CL-329 A

LAVE CHANGED MY OLD NAME FROM RINKESH KUMAR TO MY NEW NAME RINKESH LLICHAID NO SEN 3766 2588 ADMAR CARD NO. SEN 3766 2588 LAVAL CHANGED MY NAME FROM SHAIKH NUSRAT JAHAN MOHMED IOBAL SHAIKH NUSRAT JAHAN MOHMED IOBAL DOLUMENTS. CL-533 DOCUMENTS. CL-533

LIGATION CL-513 I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH IRFAN IOBAL TO MOHAMMED IRFAN IOBAL SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-513 A DUCUMENTS. C I HAVE CHANGED MY NAME ARADHANA JAGOTA TO ARA JAGOTA MATWANI AS PER DOCU CL-513 E

HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MOHAMMED FURKAN MOHAMMED ASLAM SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-513 C

CL-513 C I HAVE CHANGED MY NAME FROM NEELAM GOPAL CHAVAN TO NEELAM AZAHARUDDIN PATEL AS PER DOCUMENTS. CL-513 D I HAVE CHANCE MY NAME FROM RAJENTKANATALAL KANSARA AS PER AADHAR NO: 9556 9414 4507. CL-753 SITABAL SPONJE OF MO 72400AA EBMK AADHAR NO: 9556 9414 4507. CL-733 I STRABAI SPOUS OF NO.2749044A RANN S-SNK, MARUTI STRARM KOTHAVALE RESIDENT AT A73, NAMASKAR CO.SO. PD ROAD, DOMBVL(W) I HAVE CHANGE WI NAME FROM SITABAI TO SUDHABAI MARUTI KOTHAVLE VIDE AFFIDAVTI DATED 20/5/2021 BEFORE THANK COURT CL-753

L-750 I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. SANA BEGUM FIDA HUSSAIN TO SANA BEGUM FIDA HUSSAIN AS PER GAZETTE NO: (M-2114095) DATED: 28/05/2021. CL-866 28/05/2021. CL-866 I HAVE CHANGED MY NAME FROM MR. KHAJA BADSHAH FIDA HUSEN ANSARI TO MR. MOHAMED SAMIR FIDA HUSEN ANSARI AS PER GAZETTE NO: (X-39192) DATED: 28/05/2021. CL-866 A

(PUBLIC NOTICE) Aruna Pra Canny Flat No. G-10, Poonam Ap HSL", Janta Nagar Road, Near J. H. ligh School, Bhayandar (W), Thane-'The said Flat").

High Solutio, bioyaintai (W), Intare-401101 (The said Fait), while selling of said Fait realized that she have load misplaced the Original Share Certificate and lodge FIR for the same i.e., five fully paid up shares of Rs. 50- each in the said society bearing distinctive Nos. Old to 050, both numbers are inclusive issued under Share Certificate?). Hence, my client hereby give a notice to the public at large that any persons and/or body, or bossession of the said Original Share certificate and/or having any claim or objection and/or any interest in respect to the said Faits filicate and/or having any claim or objection (filicate and/or having any claim or objection (for any interest in respect to the said Flat for Original Share Certificate, by way of e. grift, lease, inheritance, bequest, hange, equitable mortgage, loan, change, toust, secured cerditors, attachment or erwise howscever/ whatsoever are hereby upuested to register Their claim with sporting documentary proof and make the enkown. to the undersigned at B-108, natpiri Building CHS LTD, Padmavath Nagar. PT FR AI Neam Maxim Mail Bhavandra MM. Achalgiri Building CHS LTD, Padma J50 FL Rd, Near Maxus Mall, Bhay Irane - 401 101, Maharashtra, neriod of 7 days from the date of not also to the concern society Poonam Apartment CHSL^{*}, at Ja Soad, Near J. H. Poddar Higj Shayandar (W), Thane- 401101, fa such right, title, interest, benefit, c andar (W), within a society office of Janta Naga High School failing which claim igin, use, interest, benefit, claim an id of any nature whatsoever, shall ed to have been waived and oned and no such claim will be deer nall b exist, so please do note

Date: 29/05/2021 Adv. Anilkumar M. Marlecha

PUBLIC NOTICE Shri Vivek S. Bhatia a member of the New Empire Premises Co-op. Soc. Lid, having address at Kondivita Lane, J.B. Nagar, Andher E. Mumbai - 400 059 and holding Original Share Certificate No. 5 and 162; berning Sr. No. 21 to 25 and 986 to 940 respectively pertaining to Unit No. AGU4 in the premises of the society (ided on 24/04/2021 without making any nominative transfer of the said shares and interest of the Gecased member in the property of the Society within a period of 15 Gays from the Society within a period of 15 Gays from the Society within and other provide in support of his claims of though and other provide in support of his claims of the decased member in Society will be free to deal with the shares and interest of the decased member in the society Bye-Laws. For and on bealt of हिवटाऊन लिमिटेड मोकापयः एतः २० उएमएः १८ रणिएसमि०-०१८८ मंद्रणाकृ कार्वातः इत्यउक सिद्धन्य, सीरीएस में २८२०-२८ मंद्रणाकृ सार्वातः इत्यउक सिद्धन्य, सीरीएस में २८२०-२८ मुराप्रवी छः. १२-२२ २५२६००, कवा -१९२२ २२ २५२६०२९ इं.मेनाः भण्डवाठवाद्वीपर्धमण्डाण्डो, व्यावर्षे प्रस्तान्य माण्यात्वतां युवना माण्यात्वतां युवना मार्यायत्वां प्रया कंपनीच्या समागांडे हतांतरण कंपनी अधिनिय, २०१३ ('अधिनिया') प्रवास रव २०२ण तात्वी सबावना वेळवेळी प्राति कंपनेवा अधिनिय, २०१३ ('अधिनिया') प्रवास रव २०२ण तात्वी सबावना वेळवेळी प्राति कंपनेवा अधिनिय, २०१३ ('अधिनिया समागांडे हतांतरण कंपनी अधिनिय, २०१३ ('अधिनिया') प्रवास रव २०२० कंपनीच्या समागांडे हतांतरण कंपनी अधिनिय, २०१३ ('अधिनिया') प्रवास रव २०२० कंपनी अधिनिय, २०१३ ('अधिनिया') प्रवास रव २०२० कंपनी अधिनिय, २०१२ ('अधिनिया समागांडे हतांतरण कंपनी वाधीनियक स्वर्था २०२० २२ १७ को आवर्थीय केप्रवीस रव वाधीनिय कंपनी कार्यीतिय इंत्यांत्र २०२० २२ १४ को आवर्थीय, आधीनिके हत्यांतरा त्यांत्र आवर्षपीएए रक्षा व्यावं वेयां की, अत्र अधार्वपीएए रक्षा व्यावं तिक्र प्रयादत्रते आत्र्, कंपनी तिव्या वेसमार्ट्यत अपातंकि केने आहेत. संबंधित भागायात्कां वोधितेक प्रवाती व्यावयि क्यां पाय स्वर्गता वारंच्या वेत्रवं की, आधार्य प्रवाद आंधीनिक प्रवातीत कांतीयां व्याव कार्यात्र वारंच्या वेत्रवं केते आहेत. संबंधित भागायात्का आवर्ष व्यावनिक कंपी व्यावनिक वात्यां त्यां कार्य आपर्याक्रिय आधीर्य केत्रे रातातित वेत्रवं की, अत्र वारंच्या वेत्रवं केते आहेत. संवधित भागायाक आधार्य वार्य कंत्रवीती त्राव्ये वेत्या पाय वारंपात कंपनी प्रवान केवंच की, अत्र यांच्या वेत्रवं के, या २० आर्गित, २० २२ २४ प्रवेत स्वातीत व्यांच त्यांच वारंपातं व्यावं के, या वेत्य वेत्र वेत्य कोर्या प्रवात्य वेत्रयां पाय त्यातेत्या वारंपातं व्यांकी, यांच भाष्यतिक केत्राते वार्यते साया पायात्र व्यावेति वारंपातं व्यावं के, यांक, यांच भाष्यते यांक्य वेत्य क्रात्यतेति व्यातेति क्रांत्र वायांव्यतेव्यां क्रांत्र हाव केव्यते तांता सार्य वायावं व्यावं त्यांक के, यांक भार्य वांधित्यक वेत्र तात्य तांत्यति व्यांते स् For and on behalf or The New Empire Premises C.S.L Sd/-Hon. Secretary जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे कामण तालुवा सर्द, जिल्हा पालघर, येविल सर्खे नं, 94२ हिस्सा नं, २/२ क्षेत्र २६४० सी, आकार स. १/२ १६२०-० हायांकि ५०० बीरस मीटर जमिन मिककत श्री पपु मोवन पुरा, श्री मुस्ताक अहमद में गरवुले सोटन गुरा, श्री मुस्ताक अहमद में गरवुले सोटन गुरा ह्या ह्यांचे भारतकी कजेवहीवाटीनी उपनोगाची अपूरा नदर जमीन मिककतीयर कुगाही इसमाचा अथ्या संख्या पारसाहकर, अकिलार, विकी, हितरासंब, दावा, राहाण, दान, तारण, माढेयरटा, इत्यादी अर्भक हरवांची सर रोतीर प्रतिख द्वायानंतर 14 दिवसांचे आंत निमन्सवाक्रकितारच्या आदीता. होडा सर्विस सेंटर, पालघर ४०२२०२८ ह्या पत्यार लंखी कव्यावे अन्यया नुयावाही पुरा केला जाईल हयांची कृपया नीद प्रयाती. <u>अंड शकेरा नाना मोईर</u> हबटाऊन लिमिटेडस ठिकाणःमुंबई दिनांक : २८ मे, २०२१ जीई पॉवर इंडिया लिमिटेड ापुर गर्भ २०२१ १९११८७ सीआवापुर एस७४१४०७मएव११९१४११ वेशीकृत कवॉल व: युतिट क्र. १११-१११, २१ मजरा, दी कॅपिटल जी व्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, बॉट्रा-कुली कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई-४०० ०५१, दू.क्र. ११ २१ ४५४७५२००, वेबसाईट : www.ge.com/in/ge-power-india-limited जाहीर नोटीस या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे चौक, भाईंदर प, तालुका जिल्हा ठाणे, येथील नविन सर्व्हे नंबर १२, हिस्सा नंबर ५, क्षेत्र १६०० चौ. मी. हि जमीन मिळकत

हबटाऊन लिमिटेड

n. सा-७०, षाट्र-कुला काम्टरकस, बाट्रा पृत, पूर्वह-४०० ०११, <u>२</u>, छ. ११२४५/१७२०२०, वेबसाई: www.ge.com/n/gepower-india-limited <u>स्ट्रियना</u> (इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंडाकडे कंपनी अधियित १०१३ ('अधियित'') वे कस्त १२४ सहावता वेळवेवेळी केलेल्या युपालेपुतार इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंड अंचींटिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्यफ अँण्ड फिंड) रूसर २९४९ ('कस्त'') आणि काली असत्यास अधिनियाच्या इसर प्रयोग्य तरदुर्दीयुसार पूचना याद्वरे देण्यात येते की, कंपनी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन प्रवार्थत राहित्य पूचना याद्वरे देण्यात येते की, कंपनी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन प्रवार्थत राहित्य पूचना याद्वरे देण्यात येते की, कंपनी इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्श प्रवारति राहित्व-वारांशांच्या संदर्भातीत समाभाग काम करणार आहे. कोविंड २९३ २०१३ परित्रति खण्ड, पाठवर्थ ३. काही सेवा पूची त्यावा दावा करणवासाठी वित्तीय वर्ष १०१३-२४ पायुत ताभांतीत समाभा काम करणार आहे. वोत्तीव याई २०१३-२४ पायुत ताभांतांचा स्वां म केलेत्यांना त्यांच्या साध्याच्या उपत्का प्रवार्वता प्रतिक्र समभाग भागपारक समरणपत्र पाठिक्या पूर्वी त्याव दावा करणवासाठी वित्तीय क्रां २०१३-२४ पायुत ताभांतांचा स्वां म केलेत्यांना त्यांच्या साध्याच्या उपत्का प्रायत्व आणि हस्तंतरापासाठी तिवत साममागांचा राखां न केलेत्यांना पाठी आयत्री, क्तरायंड आवद्यी आणि स्रत्यांची वित्ती करण्यात येत्र आहे. भागपारात्रांच्या सार्थ, हायाचा साध्य आहे. साममाग पाराक्तां संपत्ति हायाचा संयेत्र अपत्ता साध्या पाराक्तां कंपति, २०१२ परे अशा सममागा पाराकंहन्द कोणताही पत्रव्यवहार प्राप्त संपत्ता कंरत्ता प्रत्यां स्वर्थात सममागा धाराक केत्ते आणि ज्यां समागाचा त्यातीत होग्याव संगत काहे त्या संविधित समागा धाराकती नोर प्रायति सिक्त आवर्डीपाएकच्या बित्ते आहे या संविधत समागा पाराकंतीनी नी व्याव्य साध्यामांवा त्यातीत होग्याव संगत काही त्या संविधत समागा धाराकतीनी नी प्रायांव साय्यान्य शारव्या क्रार्य वा की त्या ताणी अला प्रकते काति केल्याता तांचा धामाम प्रायाक्ती न वार्याया का कोत्व आणि अला प्रायते के केलिनी तेल्या वांचा प्रायांत्र स्व साम्याण प्रायाक्ती वे त्यांचा ता को त्र ता क्रार्य आणि अला ता के केल्यां धामाण प्रायाक्त्र वे सममण्या याले ती केत आणि अलाजा करित जाणि केल्वान

वेईला. पारकांगे पुढे तोंद च्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईंट्यर अपलोड केलेला तपशील हा ससभाग पारकांगे पुढे तोंद च्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईंट्यर अपलोड केलेला तपशील हा आरंगिरफर्ड्य राख्य सरभाग हस्तांतर करण्याताठी कंपनीद्वारे प्रतिलिपी समभाग प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना मानण्यात यावी. ससभाग पारक रुस्साभील विदिश प्रक्रिवेचा अललंब करून काही असल्यास अशा शेअर्सवरील उपानित कोपींट लाभ आणि दारातीहत लाभांग तरीक स्रत्नातीतर समभाग आयर्थगिष्ठ अर्थांगिंटीकडून पत मिळविण्यासाठी दावा करू शक्तात. रुस्स नुसार आयर्दगीएर कडे हस्तांतीय दावाहील लाभांश आणि समभागांच्या संदर्भात कंपनीच्या बिरोपात रावा करता येणा ज्या ्त हि

उक्त प्रकरण आणि रुल्स वर कोणतीही चौकशी करायची सममाग धारकाना उक्त प्रकरण आण २९९ वर कोणताहा चाकत्या करायचा असरव्यास त कारुन टेक्नॉलॉजी प्रायकेट लिमिटेड, कंपनीचे रविस्ट्रार आणि ट्रान्सफ राट्स, हेरावाद-५०० २३ रर्पटो ३१-३२, गविषवेवली, फायनान्त्रिअल डिन्ट्रिट्स, नामक्रमपुडा, हेरावाद-५०० २३ यांना ०४० ६७१६२२२२ येथे संपर्क किंवा <u>einvard.ris@kfintach.com</u> वर ईमेल पाठवू



सूचना

रदूपना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

पार्थ्यभूमी : ही सुवना कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुरी सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑधॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्फर अँड रिफंड), रुल्स, २०१६ (**'रुल्स'')** ला अनुसरून प्रकाशित केली ् आहे

रुल्स मध्ये इतर बार्बीसह, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयर्डपीएफ कडे शेअर्स रल्स मध्य इतर बाबासह, कंट्र सरकारन स्थापन कलल्या आवश्याएक कड हस्तांतरित करण्याची तरतुद आहे. (सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संब लाभाश प्रदान केलेला नाही किंवा भागधारकांनी त्यावर दावा केलेला नाही.)

ज्यांचे लाभांश दावा न करता पडून आहे आणि ज्यांचे शेअर्स रूल्स अंतर्गत प्रवार (गानार) प्रवा न न नरता न्दूर जाह जान रचा संवर्धन सामाधारकांग त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर कंपनीने वैयक्तिक पत्र पाठवले आहे. १४ जून, २०२१ पर्यंत अशा लाभांशावर दावा करण्याचा सह्या भागधारकांना देण्यांत येतो. भागधारकांनी कृपया ध्यानांत देवावे की, जर १४ जून, २०२१ पर्यंत

लाभांशावर दावा केला नाही तर ज्यांच्या संबंधातील लाभांश दावा न करता

आयईपीएफकडे समभागांच्या हस्तांतरणाची पद्धतः

निविदा सूच्चना किस्टल प्लाइा प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. हे विफ कावर ऑफिरेटिव्ह प्राप्तकी / पार्थ्य प्राप्तकी / प्रद पारक दिरांक १७.०१.२०२० तोविजा सूचना (प्राप्त जे) अनुसार व्यु लिंक रोड, इंक्लिनिटी गॉल सामेर, ऑपरे (पश्चिम), मुंबर्न ४०००५३ येथे स्थिल 'किस्टल प्लाझा' इमार्यातीमधीज अधिमाम अनुपालन संबंधित कामे करप्यासाठी अनुभवी, मान्यताप्राप्त आणि परवानाधारक एजन्सीजकडून निविदा मागीवत आहे. आवड्यरिककडे समनागाव्या हस्तारिकाचा पद्धाः . १९. जेथे प्रत्यक्ष स्वरुपांत रोअर्स धारण केले आहेत : कंपनी नवरूल शेअर प्रमाणपत्रे जारी करेल आणि सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करेल. अशी नवरूल शेअर प्रमाणपत्रे जारी केल्यानंतर भागधारकांच्या नावांत नोंदणी केलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समजले जाईल.

२. जेथे डिमॅट स्वरुपांत शेअर्स धारण केले आहेत :

र, जब ।अन्द त्वरपात राजस वारण कल जाहतः कंपनी डिपासिटरीजना कॉपोंट ॲक्शनच्या माध्यामातून सुयोग्य सूचना देईल जेणे करून डिपासिटरीजना सदर शेअस वायईपीएफ ऑवॉरिटीच्या डिमंट अकाऊंट मध्ये हस्तांतरित करणे शक्य होईल. भागधारकांचे लक्ष द्या मुद्याकडे वेधण्यांत येते की, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एक अर्ज करून (फॉर्म्) आवईपीएफ-५) ते दावा न केलेले इरावद्रांगक पद्धतान एक अज करून (फोम आवझपएक-८) ते दावा न कराल लाभांश व आवईपीएफ कडे हस्तांतरित झालेले समभाग परत मागू शकतात. तिसस पूर्ण भरलेला फार्म सारत रुज्यावर भागधारकांनी त्याची प्रिंट काढून फॉम आवर्धपीएफ-५ मध्ये विनिर्दिष्टीत आवश्यक दरतावेजांसह तिसस स्वाक्ष्यी केलेली प्रत्यक्ष प्रत पाठवावी. प्रत्यक्ष दस्तावेज खालील पत्थावर शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रा. लि. कडे पाठवावी. शेअर्स, नामांशावर दावा करण्यासाठी एमसीए ने विहित केलेले नियम आणि अर्ज प्रपत्र (फॉर्म आयईपीएफ-५) एमसीए ची वेबसाईट

| www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे भागधारकांनी कृपया येथे संपर्क साधाव | वरील प्रकरणी कोणत्याही चौकशीसाठी । : |
|--|---|
| रजिस्ट्रार्स अँड | ट्रान्स्फर एजंटस :- |
| लिंक इनटाइ | म इंडिया प्रा. लि. |
| सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस म | र्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०००८३. |
| दू : ०२२-४९१८६२७० | , फॅक्स : ०२२-४९१८६०६० |
| ईमेल : rnt.helpo | lesk@linktime.co.in |
| | जॉली बोर्ड लिमिटेड सार्ठ |
| २८ मे, २०२१ | अरविंद जॉली |
| २८ मे, २०२१ मुंबई | अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक |

दि व्हिक्टोरिया मिल्स लिमिटेड र्वालयः व्हिक्टोरिया लोअर परेल, मुंबई-ई-मेल: वेख: सूचना सूचना त येते की, सेवी (लिस्टिंग ग्रेंट) रेग्वलेशका २०१५ रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीअनुसार व सिंह १) मार्च ३१, २० पनीच्या लेखापरिक्षित माहे. रौल उद्वीधित रेपुलेशनच्या रेपुलेशन ४७(१) ला अनुसल्न, स इवनेमध्ये नम्द्र मजकूर हा थीएसई लि. ची वेबसात्त <u>www.basindia.com</u> विथे कंप्रलीचे सिल्युपीटीज सूचिवद्व आहे सात्रि तसेव कंपनी वेबसाईट www.victonamils.in वर उल्लाप आ ाठकाण : मुंबई दिनांक : मे २८ Caffans Caffans CTROCHEMICALSIANTED AN 160 9002 CO Bharuch Gujrat-3941 CAN 100 9002 CO

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.

मिळकतीचा तपशिलवार पत्ता सह क्षेत्र: गाव कॉम्प्लेक्समधील २ कव्दर्ड कार पार्किंग इअरमावि

जीचा तपशिलवार पत्ता सह क्षेत्र: डिल (यानंतर 'सदर बिल्डिंग' असा उक्के नेवासी फ्लॅंटचे सर्व ते भाग आणि विभाग

डे-लिलाव हा प्रत्यका २० ामानटाच्या अभयाद ावस्तारासह १५.०६.१००११ १। si.auction.net मार्फत करण्यात येईल. अटी आणि शर्ती १. वेथे खालौल परिशिष्टामध्ये विनिर्दिष्ट तपशील निम्नस्व निम्नस्वाक्षरीकार हे ह्वा उद्योषणेमधील कोणतीही चुक्, गैरनिवेदन वा वगळण्

८०० ०१३. 1 आय- थिंक टेक्नो कॅम्पस, बिल्डिंग ''ए'', ४

(a) (a) (1999).
(b) (1999)
(c) (1999)
(c)

र् सारा अनामत तरकम खालीलराभागे असे. स्वारा अनामत तरकम खालीलराभागे असे. स्वारा अनामत तरकम खालीलराभागे असे. स्वारा तराम तर्मचेत (खाली वर्गच रेक्स न्यायार) किछते तात का स्वार कालोल न्युर तरकम अस्ती हती. राद्ध र प्रथम उपला ते वे की, जोलकारी प्रथम पुरे कुरूल ताती /किछ खीत के की नाती तर सर् माला/सिक्कस आखेच्या पत्रवाल १९.०९.२०२१ रोती दु, २ वा. ६-निलावाती किछभात के रोगा आहे. ई-निलातामान्ये सराभाग साठी दिगांड द्वारन्ट भागे आरंड के राज्य का मात्र किछनात के का स्वार के स्वार के स्वार के स्वार माला/सिक्कस आखेच्या पत्रवाल १९.०९.२०२१ रोती दु, २ वा. ६-निलावाती किछभात के रोगा आहे. ई-निलातामान्ये सराभाग साठी दिगांड द्वारन्ट भागे आरंड तिसभा १४.०९.२०२१ रोती सिंग 'तरी आहे ये के आहे ये को अदेश' र करणात देते. कर्ज खातों कर्जदार/कारदेतीर चारार/ कारदेतीरा पाणगी पूर्वनेद्वारा दे का यो अदेश' र करणात देव. क. राष्टा प्रतिविधीय वा राष्ट्र हागों से स्वार के राष्ट्र ति क्रांत के स्वार हा से स्वार के स्वार हा से स्वार स्वार के सी स्वार स्वार के सी स्वार के खाते के सी सारमी के सरकोत के सार सिंह करीता होता है २१.२९.२९८८ श्व. २०३ - २.१.२,१.४,७२०/ हा सी सुरास द्वार साथ राष्ट्र (सहकर्तरा) २.१.१.२,२९८८ - १.९.५३,६००/ - १.१.१.४,४००/

र समाविष्ट) धारक स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. श्री. त्रिपुरारी के. पांड्ये (कर्जदार) ह. ३०,८७,२९५/-सी. सुनिता पांड्ये (सहकर्जदार) १५.०५.२०१९

अ. क्र सल्हें क्र. हिस्सा क्र. क्षेत्र एच-आर-पी अ. क्र सल्हें क्र. हिस्सा क्र. क्षेत्र एच-

TATA MUTUAL FUND

NOTICE

Gross dividence (income distribut um capital withdra

0.28

0.049

n cum capital with

All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of busi on the record date shall be eligible for dividend.

paid to those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Dividend Option (Payout / Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option) of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records.

Applicable for units held in demat form: Dividend (Income Distribution cum capital withdrawal) will be pa

to those Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Dividend Option (Payout) Reinvestment of Income Distribution cum capital withdrawal option) of the aforesaid plan as on record date

These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records

Mutual Fund Investments are subject to market risks, read all sche

claration of Dividend (In ent of Income Distribution ame is 03 June, 2021.

nt per unit (Rs.) **

। रंजनोली, तालुका भिवंडी,

खालील धारक जमिनी) मधील क्षेत्र मोजमापित

क्षरीकारांच्या माहितीप्रमाणे नमूद करण्यात याकरिता उत्तरदायी नसतील. जर बोली

सही/- श्री. अरिजित भट, प्राधिकृत आ टाटा कॅपिटल राजमिंग फायना

ncome Distril n cum capital

per uni (Rs.)

10.00

10.00

10.00

not assu

reserves the right to restrict the quantu table surplus ava

(Rs.) as or May, '21

66.4722

73.6300

14.5604

16.7823

27

। जिल्हा ठाणे येथे स्थित

29,92,200/- 2,99,220/-

स्थित ''रॉयल फ्लोरा'' अशा ज्ञात गधारण ५६७ चौ.फ. (चटई), पाचव्य

'आमंत्रा'' अश फ्लॅट क. ३३

T

ΤΛΤΛ

१०१८९९६९ आणि १०१९९६९ आणि १०१९७९९२

ठाणे व्य केलेल्या मि

अधिकाऱ्यांना संपर्क कर ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०५.२०२१

are hereby under the Mo

ies - Plan / Option Na

Tata Hybrid Equity Fund - Regular Plan*

Tata Equity Savings Fund - Regular Plan Tata Equity Savings Fund - Direct Plan*

*(Monthly Dividend (Income Distribution availability of distributable surplus).

Tata Hybrid Equity Fund - Direct Plan*

of the foll

onthly Payout / R

Pursuant to payment of dividend (Income Distribution cum capital would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the rig (Income Distribution cum capital withdrawal) upto the per unit distribu-date in case of fall in the market.

Applicable for units held in non-demat form: Dividend (Income Distribution c

Unitholders kindly note that amounts are distributed out of invo which is part of sale price of the unit that represents realized gains. and of some price of the unit that represents realized gai ant of dividend (income Distribution cum capital with applicable rates and other statutory levies if any, al) distribution is subject to availability & adequacy of of these holdings.

www.laffanspetrochemical.com office: ONE BKC, 13th Floor, 1302 ot No. C-66, G-Block, Bandra Kurk x, Bandra (E), Mumbai – 400051 NOTICE vish to inform you that, purs lation 29 read with Regulatio ecurities and Exchange Board ing Obligation and Disc Listing Obligation and Disclosure equirements Regulations, 2015 ("LODP egulations"). Meeting of Board of incertors of the Company is scheduled to held on Thursday, June 3, 2021, a3:30 –Wing, Plot No. C–66, G–Block, Bandra-vurd a Complex, Bandra (E), Mumbal – 00051, inter-aila, to consider & Aamp porvee the Audited Financial Results for teq Quarter and Financial Year ended on larch 31, 2021.

सही/

सदानद लाड कंपनी सेक्रेटरी

GE)

approve the number of the quarter and Financial number of March 31, 2021. This information is also hosted on the c o m p a n y's we b site a t or mulaffanspetrochemical.com and may on the website of the more than the method. so be accessed on the website of the ockexchange at www.bseindia.com For LAFFANS PETROCHEMICALS LIMITE Sd/-

Date: 28 May 2021 Place: Mumbai Sandeep Seth Managing Direct DIN: 00316075 deep Seth

जाहीर सूचना सदर जॉन टी. हरडकर (इंडिया) प्रा. लि., जमीन धारक प्लॉट क्र. ५१ ए-बी, गव्हर्न. इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (प), मुंबई-६७ वर स्थित कांदिवली को-ऑपरेटीव्ह इंडस्टीयल एस्टेट लि. मध्ये कमर्शिअल इडस्ट्रायल एस्टट ाल. मध्य कमाशअल परिसर क्र. ५१ ए/बी, तळमजला चे मालक द्वारे कळविण्यात येते की, विनोद आर. सराफ, प्रोप्रा. बॉम्बे प्लास्टिक इंडस्ट्रीज आणि जॉन टी. हरडकर (इंडिया) लि. दरम्यान २८.०९.१९९३ प्रा. दिनांकीत करार एसआरओ सह नोंदणीक ादनाकात करार एसआरआ सह नादणाकृत नाही आणि तसेच बॉम्बे प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या नावे मूळ करार उपलब्ध नाही. सर्व व्यक्तीना सदर परिसरावर कोणताही दावा/ आक्षेप काही असल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांन लिखित स्वरुपति निम्नस्वाक्षराकाराना सदर प्रकाशनापासून १० दिवसांच्या कालावधीत कळविणे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे दावा/ आक्षेप काही असल्यास ते कायमस्वरुपी त्यागित आणि / किंवा परित्यागित करण्यात येतील आणि /किंवा परित्यागित करण्यात येतील आणि सदर मिळकतीच्या संदर्भातील कोणताही दावा विचारात पेतला जाणार नाही. २८.०५.२०११ दिनांकीत., मे. आरती शिंद ॲण्ड कं., सही/- ऑफिस क्र. ७, ३ रा मजला, साई सदन, ६८, जन्मधुमी मार्ग, फोर्ट, मुंबई-१.

जाहीर सूचना श्रीम. वीणा एस शाह हे वसंत कॉम्प्लेक्स को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.. को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., महासिर नगर, इहाण्कृत वाडी ववळ, कादीवली (निक्षेम), मुंबुई- ४००६७ ज्या समासद दोला, धारक गेठमई ४२ ही ३८५ आणि स्टया झारातपाये प्लरेंट ऊ. १०३ चे सभासद यांचे २२.०६.२०१७ रोजी निधन झाले. त्यांचा नामनिर्देशक/ कावदेशी वास सरस गेठमर त्यांचा नाचे सोसायटीक3 उने राजक चेज्याज्या प्रयांच देने गेला मठा सदर शैअसं त्यांच्य्य नावे सोसावटीकडे अर्ज दाखल केल्यानुसार हस्तांतर केले होता. सदर श्री. सुकेतू एस शाह शांचे ४.५. २०२१ रोजी निषप झाले. त्यांची मुलगी श्रीस. दिद्वी चिराग सेलाकां यांने सोसावटीकडे सदर फ्लॉट आणि सदर शेअर्स त्यांच्या नावे हस्तांतरणाकरीता आणि सदर मस्तत सभासदाच्या वागी सभासदत्वाकरीता अर्ज केला आहे. सोसावटी सदर प्रस्तावित असत्यास मागवित आहे. ते सदर सोसावटीचे सत्यार साचिव किंता श्री. पी. सी. थॉम्स,

सन्मा, सरिव किंवा श्री. पी. सी. वॉम्स, बक्कील उच्च न्यावालय, शॉफ क्र. १०ए, एस्टी आरर्पोरंटर, साइंबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ वांच्या कार्यालयत १४ दिवसांच्या आत पुष्ठ्व्यधे काराप्रवांस द राखल करावेत, काही असल्यास आवश्यक के कप्पाल वेईल. सही/- पी. सी. वॉमस वकील उच्च न्यायालय ठिकाण: मुंबई दिनांक: १९.०५.२०२१

ठिकाण: मुंबई

स्थळ : मुंबई दिनांक : २९.०५.२०२१



documents carefully.

erv@nkasb-bank.com

मागणी सूचना (कलम १३ँ(२))

(भरोग २५ (१९)) ज्याअधीं, एतकेवीएसबी को – ऑप. बंक लि. चे प्रापिकृत अभिकारी म्लुपूर मिन्सवारीका संगी सिक्युरिटावयेशन अँड रिकन्ट्रक्शन ऑफ फायनानियल ऑस्ट्रेस अँड एन्फोर्समेंट) इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ऑक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये आणि दि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) एल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(११) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदर घूचनेच्या प्राप्तीच्या ताखेयासून ६० दिखासंच्या कालावधीत सूचोमध्ये मुद्र करण्यात आलेल्या रकोचा भाण काण्यासाठी कर्जदा/ इमीरारांग बोलाविप्याकारिता माणणे सूचना निर्मीम केली. सदर घूचनेच्या प्राप्तीच्या ताखेयासून ६० दिखासंच्या प्राक्ष प्राक्षेत्र कर्षाता हो कर्जदार, इमीरारांग बोलाविप्याकारिता माणणे सूचना निर्मीम केली. सदर घूचना ही कर्जदारांग राजिस्टर पोस्टाद्वारे पाठविष्याता का प्रच्या प्रक्षेत्र प्रे कार्याता कर्जदा/ प्रात्नी पाठवि कर्पता कालावा निर्मीम केली. सदर चूचना ही कर्जदारांग राजिस्टर पोस्टाद्वारे पाठविष्याता का प्रक्र प्राया प्रकेचा भाणा कप्प्यासाठी कर्जदा/ इमी प्रार्थकृत अधिकारी हे खालील नमूट ताराण मत्तांच्या किन्द्र सरफ्त में ७२ रेज च्या कर्पता २ व्याप्त साथ पाठवा कार प

| कर्जदार/हमीदार/ | जंगम जंगमगहाण | एसएन जारी दिनांक | मागणी सूचनेतील |
|---------------------------|--|------------------|------------------|
| गहाणवटदाराचे नाव | वाहनाचा तपशिल | (१३(२) अन्वये) | नमूद थकीत रक्षम |
| १. श्री. निखिल भोलानाथ | जंगमगहाण नवीन वाहन मारुती वॅगन-आर व्हीएक्सआय बीएस-IV, (५ बैठक क्षमता), जिचा वाहन | 82.04.2028 | रु. १,६०,०००.०९* |
| शिवलकर | नोंदणी क्रमांक एमएच-०१-सीएच-६०८९, श्री. निखिल भोलानाथ शिवलकर यांच्या मालकीचे, | | |
| (कर्जदार आणि जंगमगहाणदार) | खालील नमूद तपशिलानुसार जंगमगहाण समाविष्ट जंगमगहाण विलेख अन्वये जंगमगहाण केलेले: | | |
| २. श्रीम. सरिता निखिल | वाहन नोंदणीकृत क्र.: एमएच ०१ सीएच ६०८९ | | |
| शिवलकर | मेकर्स क्लास: वॅगन-आर व्हीएक्सआय बीएस-IV | | |
| (सह-कर्जदार) | कलर्स: मेटॅलिक ग्लिस्टेनिंग ग्रे | | |
| ३. श्रीम. अनघा कमलकंत | मेकर्स नाव: मारुती सुझुकी इंडिया लि. | | |
| दाभोळकर | निर्मितीचा महिना आणि वर्ष: ऑक्टो २०१६ | | |
| (हमीदार) | इंजिन क्र.: के१०बीएन७८२०५३४ | | |
| | चेसीस क्र.: एमए३ईडव्ल्युडीई१एस००बी४३३८४ | | |
| 🖗 ३०.०४.२०२१ रोजीसची थकीत | रक्कम, सह ३०.०४.२०२१ रोजीपासूनचे त्यावरील पुढील व्याज आणि प्रयोज्य प्रभार. | | |

सदर सूचना ही का येऊ न देता आहे. च्या कोणत्याही अन्य लागू तरत्दीन्वये योग्य, बरोबर आणि आवश्यक मानल्यानुसार अशी अन्य कार्यवाही किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याच्या बँकेच्या हक्काल

| सही/- | |
|-----------------------------|--|
| प्राधिकृत अधिकारी | |
| एनकेजीएसबी को- ऑप. बँक लि. | |
| (गगौंधगी शॅकर २००२ शंबर्गन) | |

